

माहे जुलै २००७ च्या पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागणी -
पूणे जिल्ह्याच्या आंबेगांव तालुक्यातील कुकडी प्रकल्पांतर्गत ८
लघू पाटबंधा-यांची कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून
देण्याबाबत .

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्र. जासंवि २००७/प्र.क्र. ३७/ का.५

मंत्रालय विरतार, मुंबई ४०० ०३२

दिनांक :- २४ सप्टेंबर, २००७

वाचा :- १) पित विभासाचे परिपत्रक क्र. पूरक-३०.०७/प्र.क्र. २३१/२००७/अर्थसंकल्प-३,
दिनांक १० ऑगस्ट, २००७ व दिनांक ३० सप्टेंबर, २००७.

२) शासन निर्णय, अदिवासी विकास विभाग, क्रमांक बीयुडी-२००७/प्र.क्र. ५०/का.७,
दिनांक १४ सप्टेंबर, २००७.

प्रस्तावना :- पूणे जिल्ह्याच्या आंबेगांव तालुक्यातील डिंमे धरणाच्या परिसरातील आदिवासी जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या समर्थेदरील उपाय म्हणून कुकडी प्रकल्पांतर्गत खालील आठ बंधा-यांच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने सादर केला आहे.

(रु. लाखात)

| | |
|---------------------|--------|
| १.पाटण | ५३.३६ |
| २.साकेरी | ५३.६० |
| ३.म्हाळुंगे | ६१.२४ |
| ४.कोकणेवाडी | ८१.१४ |
| ५.तळपेवाडी | ९३.५२ |
| ६.बोरघर | ०.५७ |
| ७.बूलवाडे | ६९.२३ |
| ८.कोकण रोह (आडीवरे) | ८०.५३ |
| एकूण | ४९३.५८ |

या बंधा-यांचा आदिवासींच्या दृष्टीने सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी होणारा लाभ पहाता सदर बंधा-यांच्या कामासाठी आवश्यक निधीसाठी आदिवासी उपयोजनेतून रु. ४९३.५८ लक्ष इतका निधी पुरवणी मागणीज्जारे उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता .

शासन निर्णय :- सदर योजनांच्या कामासाठी आवश्यक रक्कम रु. ४९३.५८ लक्ष (रु. चार कोटी त्र्याण्यां लाख अड्डावच्च हजार फक्त) इतक्या रक्मेची पुरवणी मागणी बाब क्र. १८६ अन्वये माहे जुलै, २००७ च्या पावसाळी अधिवेशनात सादर केली होती. सदर पुरवणी मागणी मंजूर झाली आहे.

२. आता महाराष्ट्र (वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम २००७ (सन २००७ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.२०) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग -चार, दिनांक २७ जुलै २००७ रोजी पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पीय तस्तूदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे.

३. संदर्भाधीन दिनांक १४ सप्टेंबर २००७ च्या शासन निर्णयान्वये उपरोक्त मंजूर तस्तूदीमधून टक्केवारी खर्च वगळून या योजनेकरिता रु. ३९७.२५ /- लक्ष (रुपये तीन कोटी सत्यापणव लाख पंचवीस हजार फक्त) एवढा तस्तूद अधिक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, पुणे यांच्या अधिनस्त ठेवण्यात मंजूरी देण्यात आली आहे. सदर तस्तूदीचा तपशिल खालील प्रमाणे आहे :-

(रु. लाखात)

| | |
|---------------------|--------|
| १.पाटण | ४२.६४ |
| २.साकेरी | ४३.३४ |
| ३.म्हाळूंगी | ४९.२९ |
| ४.कोकणेवाडी | ६५.३० |
| ५.ताळपेताडी | ७६.२७ |
| ६.बोरघर | ०.७८ |
| ७.बुलवाडे | ५५.७२ |
| ८.कोकण डोह (आढीलरे) | ६४.८१ |
| एकूण | ३९७.२५ |

४. सदर तस्तूद नहाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळ, पुणे यांच्याकडे वरील प्रयोजनार्थ सुपूर्द करण्यास या शासन निर्णयान्वये अनुमती देण्यात येत आहे. तथापि, महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळ, पुणे यांनी वरील ८ बंधा-यांच्या प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावांचा अंतर्भाव असलेल्या कुकडी प्रकल्पाच्या सुधारित आगऱ्याड्यास मंजूरी घेतल्यानंतरच दी तस्तूद खर्च करारी.

५. संबंधित अधिक्षक अभियंता, यांनी याच योजनेवर चालू वितीय वर्षात याच योजनेसाठी सदर मंजूर तस्तूद वरील ताचा येथील अ.क्र २ वरील शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधिन राहून खाली दर्शविलेल्या केश पलो प्रमाणे खर्च करावी.

(रुपये हजारात)

| लेखाशीर्ष | सप्टेंबर | ऑक्टोबर | नोव्हेंबर | डिसेंबर | एकूण |
|-------------|----------|---------|-----------|---------|-------|
| ४७०१ बी-२६४ | २०००० | २०००० | १३५८ | ० | ४९३५८ |

(*) विवरणात दाखविलेल्या तस्तूदी टक्केवारी खर्च धरून दर्शविण्यात आलेल्या आहेत. मात्र नियंत्रक/अंमलबजावणी अधिका-यांनी टक्केवारी खर्च वगळून खर्च करावयाचा आहे.

६. मंजूर तस्तूदीपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची नियंत्रक /अंमलबजावणी अधिका-यांनी दक्षता चावी. या योजनेवर झालेला खर्चाचा अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगांव व शासनास सादर करावा.

७. उपरोक्त तस्तूदीचा खर्च मागणी क्र. टी -६, मुख्य लेखाशीर्ष ४७०३- मोठे व मध्यम पाटबंधा-यावरील भांडवली खर्च- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- जनजाती क्षेत्र उपयोजना -०३- मध्यम पाटबंधारे - राज्य योजनांतर्गत योजना- (१)-मध्यम पाटबंधारे वाणिज्यिक (४७०१ बी २६४). या लेखाशीर्षाखाली दर्शविण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला
असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २००७०९२४११४७१४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे गज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

व्हीडीओ
व्हीडीओ

(बा.बा. नारायणकर)

अवर सचिव

प्रति, .

अधिकारी अभियंता, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, पुणे.

अधिकारी अभियंता तथा संचालक पाटबंधारे संशोधन व विकास, पूणे

कार्यकारी संचालक कृष्ण खोरे पाटबंधारे विकास महामंडळ, पुणे

अधिकारी अभियंता व प्रशासक लामझेत्र विकास प्राधिकरण, पुणे १३

मुख्य अभियंता, (विप्र) जलसंपदा विभाग, पुणे ११

आमुक्ता, आदिवासी विकास, नाशिक

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, पुणे

जिल्हा कोषागार अधिकारी, पूणे / अहमदनगर.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगांव

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई/ नागपूर.

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा परिक्षा) मुंबई/ नागपूर.

आंतरिक सल्लागार व उपसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय

उपसचिव, लघुपाटबंधारे, जलसंपदा विभाग, मंत्रालय.

वित्त विभाग, (व्यय १२/१४ / अर्थसंकल्प-३ व १७) मंत्रालय, मुंबई

अर्थशाखा (प्रती) लपा-१/२ (सिचनव्यय) कामे, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई

कक्ष अधिकारी (का.द/६) मंत्रालय, मुंबई

माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई

श्री. मेश्राम, संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय.